

जिल्ह्यात बांबू लागवडीस गती

महासंचालकांच्या उपस्थितीत उद्या कार्यशाळा

लातूर : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत बांबू लागवडीस गती आणण्यासाठी व त्यांची व्याप्ती वाढविण्याबाबत राज्याचे मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार यांच्या उपस्थितीत चर्चा, बैठक, प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी १०-३० वाजता दयानंद सभागृह, बाशी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

या कार्यशाळेला जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व कार्यालय प्रमुखांनी चर्चेकरिता सकाळी ९-३० वाजता उपस्थित रहावे. चर्चा संपताच या कार्यशाळेला सर्व

सर्पंच, सर्व कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, सर्व ग्राम सेवक, ग्रामविकास अधिकारी, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व वनपाल वन व सामाजिक वनीकरण, सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नरेगा, सर्व तांत्रिक सहाय्यक नरेगा यांनी उपस्थित रहावे. या कार्यशाळेसाठी बांबू लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल हेही उपस्थित राहणार आहेत. बांबू लागवड ते उत्पादन, विक्री यावरही मार्गदर्शन होणार आहे, त्यात योगेश शिंदे, संतोष राणे, सलीम सय्यद व एन. टी.पी. सी चे अधिकारी यांचा समावेश आहे. ही कार्यशाळा अत्यंत

महत्वाची असून अपेक्षित असलेल्या सर्वांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे असे जिल्हा कार्यक्रमा समन्वयक तथा जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर - घुगे यांनी निर्देश दिले आहेत.

विकास निधीत दुजाभाव स्वतंत्र नगर परिषदेची मागणी

निलंगा : निलंगा शहरातील मुळ गावभाग असलेल्या विभागात विकासाचा निधी देण्यात दुजाभाव केला जात आहे म्हणून युवक काँग्रेस व नागरिकांनी त्या भागासाठी स्वतंत्र नगर परिषद घ्यावी अशी मागणी एका शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निलंगा शहरातील औरंगपुरा, जामबाद, जुने पोलीस

स्त्रान, जुनी पेठ, मिरपाशा दाग, माळी गल्ली, खिडी गल्ली, काडी गल्ली, छोटी मस्जिद, बागवान गल्ली, खाटीक गल्ली, माँ चाँदसाबी मोहल्ला, अण्णाभाऊ साठे नगर, वीर लहुरी साठवे नगर भागात निधी देण्यात व सुविधा पुरविण्यात निलंगा नगर परिषद अपुरी पडली म्हणून वरील भागासाठी स्वतंत्र नगर परिषद घ्या, असे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले आहे.

कॅगचा अहवाल; योजनांवर गंडांतर?

नवी दिल्ली : कॅगच्या अहवालात केंद्र सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजनांमध्ये शंका व्यक्त केल्याने हा भ्रष्टाचार आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. काँग्रेस या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत असून त्याचा परिणाम केंद्र सरकारच्या काही योजनांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारविरोधात लढाई लढत असल्याचा आव आणतात, मग आता या गैरव्यवहारांवर काही बोलणार का, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स चे अध्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत त्यांच्याच परवानगीमुळे या प्रकल्पांना मंजुरी मिळते मग आता याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल काँग्रेस विचारण्यात येत आहे.

दिल्लीतल्या द्वारका एक्सप्रेस वे च्या कामात प्रतिकिलोमीटरसाठी १८ कोटी रुपयांची मंजुरी असताना २५० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा कॅगचा अहवालात करण्यात आला आहे. तर रस्ते विकासासाठी केंद्राच्या भारतमाला परियोजनेत १५ कोटी रुपये प्रति किमी ऐवजी ३२ कोटी रुपये प्रति किमी खर्च केला गेला, टेंडरची प्रक्रियाही नियमानं पार पडली नसल्याचा दावा कॅगने केला आहे.

दक्षिणेतल्या पाच राज्यांमध्ये नमुना म्हणून टोलचा सर्व्हे करण्यात आला, त्यात १३२ कोटी रुपये जनतेकडून अधिकचे वसूल केल्याचा ठपका कॅगने मोदी

सरकारवर ठेवला आहे. आयुष्यमान भारत योजनेत एकच मोबाईल नंबर असलेले ७.५ लाख लाभार्थी कसे हा सवाल कॅगच्या अहवालामध्ये विचारण्यात आला आहे. ग्रामीण विकासाच्या योजनेंतर्गत महिला, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अपेक्षित असलेला खर्च सरकारी जाहिरातीकडे वळवला गेल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आला आहे. अयोग्या विकासा प्रकल्पात कंत्राटदारांना अवाजवी नफा झाला असल्याचा या अहवालामध्ये सांगण्यात आला आहे.

कॅगच्या या आरोपांमधील द्वारका एक्सप्रेसवे, भारतमाला परियोजनेवरचे हे आरोप नितीन गडकरींच्या खात्याशी संबंधित आहेत. एकीकडे रस्तेविकासाची गती वाढल्याचा दावा होत असतानाच हे आरोप सरकारवर करण्यात येत आहेत. याआधी २०१५ मध्ये ही कॅगच्या अहवालामध्ये गडकरींचं नाव आलं होतं. एका खासगी कंपनीला नियमाबाह्य कर्ज दिल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला होता. पण हे सगळे आरोप गडकरींना फेटाळले होते. आताही कॅगने विचारलेल्या या प्रश्नांवर गडकरींच्या खात्याकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही.

कॅगच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाचं म्हणणं की हे आकडे चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले आहेत. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यानचा हा द्वारका एक्सप्रेस वे

८ लेनचा एलिव्हेट रोड आहे. या संपूर्ण कामाच्या दरम्यान कमीत कमी एन्टी, एक्झिट पॉइंटस असावेत या हेतूनं त्याची तशा प्रकारे बांधणी करणं आवश्यक होतं असं सांगण्यात येत आहे. तर मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकल्याची टीका आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. कॅगच्या अहवालातले सगळे ठपके पाहिले तर ७.५ लाख कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे.

यूपीच्या काळात याच कॅगच्या रिपोर्टि खळबळ उडवून दिली होती. तेव्हा विनोद रॉय हे कॅग होते. २ जी घोटाळ्यात तब्बल १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा आकडा तेव्हा

समोर आला होता. आता आता देशाचे कॅग आहेत गिरीश मुर्मू आहेत. गिरीश मुर्मू हे गुजरात केडचे आयएसएस अधिकारी आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी कॅग म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल म्हणून ते काम पाहत होते. गुजरातमध्ये काम करताना मोदींच्या विश्वासातली अधिकारी अशी त्यांची ओळख होती.

सध्या या कॅगच्या अहवालावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. कॅगचा हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला जात असतो. संसदेच्या पटलावर ठेवल्या जाणाऱ्या कुठल्याही आकडेवारीला अधिकृततेचा दर्जा असतो, त्याला गांभीर्यानं पाहिलं जातं.

तोंड दाबून वार लोखंडी प्लेटची चोरी

शिरूर अनंतपाळ : नळेगाव ते उदगीर रोडवर डिगडो शिवारात एका पुलाचे बांधकामाच्या ठिकाणी ४ अज्ञात व्यक्ती जाऊन तेथे असलेल्या व्यक्तीचे तोंड दाबून त्याच्या छातीवर, पाठीवर मुक्का मार देऊन एका वाहनातून सुमारे ४० हजार रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत.

या पुलाच्या बांधकामावर रात्रीच्यावेळी दोंघेजून एका वाहनासह गेले. या चौघांनी तेथील नागनाथ व्यंकट धासवे याचे तोंड दाबून धरले त्याच्या छातीवर पाठीवर मुक्का मार दिला व तेथील बांधकामासाठी जाण्यासाठी प्रवास सुरु केला. चोरलेल्या लोखंडी प्लेट (किंमत ४० हजार रुपये) वाहनात भरून घेवून गेले. यावेळी चोरट्यांनी कुऱ्हाडीने मार केल्याने धासवे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाचे बांधकामावर असलेले लोखंडी प्लेट व इतर साहित्य चोरून नेण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत.

विक्रम लँडर प्रोप्लेशन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-३ लवकरच चंद्रावर उतरणार

श्रीहरीकोटा : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इझोच्या चांद्रयान-३ चं विक्रम लँडर प्रोप्युल्शन मॉडेलपासून वेगळं झालं आहे. आता इझोने ट्रीट करत चांद्रयान-३ संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. इझोने माहिती देत सांगितलं आहे की, चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर कॅम्ब्रियल प्रोप्लेशन मॉडेलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. उद्या दुपारी ४ वाजता नियोजित डीब्रूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल चंद्रापासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येईल. चांद्रयान-३ चं १४ जुलै रोजी

उतरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताच्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे अवघ्या लजाचं लक्ष लागलं आहे. इझोने याआधी सांगितलं होतं की, १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळा होईल. इझोने ट्रीट करत लिहिलं आहे की, 'लँडर मॉड्यूल (एलएम) म्हणाले की, 'प्रवासासाठी धन्यवाद, मित्रा!' लँडर मॉड्यूल प्रोप्लेशन मॉड्यूल पासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या दुपारी ४ वाजता नियोजित डीब्रूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल चंद्रापासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येईल. चांद्रयान-३ चं १४ जुलै रोजी

श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं. १ ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. इझोने याआधी सांगितल्याप्रमाणे, मोहिमेने सर्व टप्पे नियोजित वेळेत पार केल्यास चांद्रयान-३ २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. इझोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

आमचं फेसबुक नव्हे तर फेस टू फेस सरकार

अहमदनगर : शिर्डी (काकडी) गावात आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला. त्यांनी आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा टोला मारला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल, अजून देखल त्याची दहशत आहे. २०१९ साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झाला आहे. दोघांची नजर उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अशी टीका केली जाते. यावर फडणवीस म्हणाले, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे.

त्यांच्या मते....

देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही. ते मी पुन्हा येईन असं कितीही सांगत असले तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल.

- शरद पवार

त्यावेळी उपपंतप्रधान सुपरमॅन असेल.

महाराष्ट्र सरकारमधील सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. एकनाथ शिंदे नावाला मुख्यमंत्री आहेत. ते भाजपाच्या हातातील बाहुले आहेत.

- पृथ्वीराज चव्हाण

४० आमदारावर राज्य कसे हवाली करतील.

राजकीय विरोधकांशी लढा घ्यायचा असेल तर आमच्यासारख्या नेत्यांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे.

- एकनाथ शिंदे

तुम्ही ग्रॅंडमास्टर असल्याचे सिद्ध केलय.

शरद पवार जर देव आहेत, तर त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला?

- संजय राऊत

देव काहीच करू शकत नाही हि खात्री असल्याने.

कोणी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहू नये, यासाठी आमचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे. विकासकामांना पैसा कमी पडणार नाही. मराठवाडा, नगर या भागातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी संपवायचा आहे. वाहून जाणार पाणी इकडे वळविण्यासाठी लवकरच काम सुरु करतोय. आपल्या

शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतोय. नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पीक विमा योजना अनेक योजना आणल्या आहे. दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे, असे आश्रवासन फडणवीसांनी यावेळी दिले.

आठ ते बारा तास ग्रामीण

भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र नगर जिल्हा या त्रासापासून मुक्त होणार आहे. नगर जिल्हा कदाचित पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा होईल या पद्धतीने वेगाने काम सुरु होणार आहे आणि निश्चित वेळेत पूर्ण होणार असे फडणवीस म्हणाले.



लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या बतीने जिल्हा स्तरावरील २७ वी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आजपासून बाभळगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर चालू झाली आहे. ही स्पर्धा आज, उद्या व परवा असे तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेदरम्यान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मैदानावर पोलीस अधिकारी-कर्मचारी खेळाडूंसोबत सराव केला.

मुरूड येथे एकाच रात्रीत पाच ठिकाणी घरफोडी

लातूर : काल पहाटे मुरूड शहरात सलग पाच ठिकाणी चोरी अथवा घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोरट्यांनी दोन-तीन ठिकाणाहून सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचे दागिने व साहित्य चोरून नेले आहे. चोरट्यांनी रोहीत किराणा स्टोअर्स, अनिल विश्वनाथ अंबेकर यांचे घ तसेच गुंज कार्यालय फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे.

आला असून पोलिसांनी तात्काळ केले असून तपासाची चक्रे घटनास्थळास भेट देवून पंचनामे फिरवली आहेत.

पत्रकार रामकृष्ण पाथरीकर यांचे निधन

नांदेड : मराठावाड्यातील पत्रकारिता क्षेत्रात आपल्या धारदार व लोकाभिमुख पत्रकारिता क्षेत्रात गत चार दशकांत अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण पाथरीकर यांचे काल दि. १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. पाथरीकर यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता. रामकृष्ण पाथरीकर यांनी बी. जे. पदवी नंतर आपल्या पत्रकारितेला लातूर येथे १९८३-८४ मध्ये प्रारंभ केला. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील समकालीन घडामोडींवर वृत्तचित्र व समिक्षण वाचकांच्या पसंदिना उतरले होते. सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून पाथरीकर यांनी पत्रकारिता केली. नव्या पिढीतील पत्रकारांना पाथरीकर यांची पत्रकारिता प्रेरणादायी ठरेल. पत्रकार रामकृष्ण पाथरीकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

निलंगा : महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना शह देण्यासाठी मनोहर भिडे सारख्या व्यक्तीचा राजकीय लोक वापर करीत असून या विचारापासून समाजाने दूर रहावे, अशा विकृत व्यक्तीस थारा देऊ नये असा सल्ला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिला.


मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांचा मराठावाडा जन्मवाढ दौरा चालू आहे. त्या अनुषंगाने निलंगा येथे ते बोलत होते. शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी मराठा सेवा संघाची वाटचाल चालू आहे. पंचसूत्री जनसामान्यां पर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे, नविन पिढीने



शिक्षण, उद्योग, व्यवसाय, साहित्य यात पुढाकार घ्यावा, आर्थिक परिस्थिती सक्षम करावी, तरच कुटुंब व समाजाचा विकास होईल असे मत पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सतिष हानेगावे यांनी केले प्रस्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव

एम एम जाधव तर आभार डी. बी. बरमदे यांनी मानले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे, शरदा जाधव, प्रा. गणेश बेळंबे, इ. जि. मोहन घोरपडे, विनोद सोनवणे, डॉ. उद्धव जाधव, आर. के. नेलवाडे, कु मोद

लोभे, अर्चना जाधव, नम्रता हाडोळे, प्रमोद कदम, डी. एन. बरमदे, बाळासाहेब विराजदार, संभाजी क्षीरसागर, हेरिभाऊ समरे, प्रशांत वांजवाडे, बालाजी जाधव, राजन साळुंके, सुबोध गाडीवान, कुलदीप सूर्यवंशी, बंटी देशमुख, महेश जाधव, प्रदीप सावरे आदी उपस्थित होते.



कोण होते जगातील महान वास्तुविशारद, तुम्हाला किती माहिती आहे विश्वकर्माबद्दल?

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. १३ ते १५ हजार कोटी रुपयांची ही योजना विश्वकर्मा जयंतीला सुरु होणार आहे. ज्याचा लाभ सोनार, चर्मकार, न्हावी आणि लोहार या पारंपरिक कौशल्यांना दिला जाईल. या योजनेला विश्वकर्मा हे नाव देण्यात आले आहे, कारण विश्वकर्मा हे जगातील महान शिल्पकार होते.

असे मानले जाते की भगवान विश्वकर्मा यांनी देवतांसाठी महाल, शस्त्रे आणि इमारती बांधल्या होत्या. म्हणूनच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी अवजार-यंत्र, शस्त्रे आणि इतर लोखंडी वस्तूंची पूजा केली जाते. असे मानले जाते की विश्वकर्मा हे विश्वाचे निर्माते ब्रह्मदेवाचे सातवे पुत्र होते.

भगवान विश्वकर्मा यांना सृष्टीचा देव मानला जातो, कारण त्यांनी देवतांसाठी भव्य राजवाडे, इमारती, शस्त्रे आणि सिंहासने निर्माण केली. असे मानले जाते की जेव्हा देव आणि आसुरांमध्ये युद्ध झाले, तेव्हा विश्वकर्माने महर्षी दधीचीच्या अस्थीपासून वज्र बनवले होते, जे इंद्र देवाने परिधान केले होते. वज्रामध्ये इतकी शक्ती होती की त्याने सर्व राक्षसांचा नाश केला असे शाखात सांगितले आहे. असेही मानले जाते की त्यांनी रावणासाठी लंका, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ आणि श्रीकृष्णासाठी द्वाका बांधली होती.

असे म्हणतात की एकदा भगवान शिव माता पार्वतीला स्वर्गात घेऊन गेले. तेथील सौंदर्याने माता पार्वती मंत्रमुग्ध झाली. कैलासात परतल्यानंतर माता पार्वतीने एका सुंदर राजवाड्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर भगवान शिवाच्या सांगण्यावरून विश्वकर्मा आणि कुबेर यांनी सुवर्ण लंका बांधली. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाने भगवान शिवाकडे लंकेची भिक्षा मागितली आणि भगवान भोलेनाथानी रावणाला लंका दिली.

श्रीमद भागवत गीतेनुसार, श्रीकृष्णाची नगरी, द्वाका ही भगवान विश्वकर्माने वसवली होती. महाभारतानुसार ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या नगरांचा नाश करण्यासाठी भगवान शिवाने निवडलेला रथ विश्वकर्माने बनवला होता. पांडवांची राजधानी यमपुरी, हस्तिनापूर, कुबेरपुरी, वरुणपुरी इत्यादी ठिकाणेही विश्वकर्मानेच बांधल्याचे पुराणात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेबाबत सांगितले होते. यामध्ये आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रांचे ज्ञान, बाजारपेठेतील संबंध, त्याचे ज्ञान, डिजिटलायझेशन इ. ज्या कारागिरांना त्यांच्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर करायचे आहे त्यांना कर्जही उपलब्ध करून दिले जाईल, कच्चा माल उपलब्ध करून दिला जाईल आणि गरज पडल्यास बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाईल.

१३ ते १५ हजार कोटी रुपयांची विश्वकर्मा योजना सुरु होणार असून, याचा फायदा कारागिर आणि छोट्या व्यावसायिकांना होणार आहे. यासाठी पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांची निवड केली जाईल. उदाहरणार्थ लोहार, सोनार, चर्मकार आणि न्हावी. पारंपरिक कौशल्यांसह स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांना या योजनेअंतर्गत मदत केली जाईल.



आला नवीन नियम, आता विमा पॉलिसीमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम असणार नाही करमुक्त

आयुर्विमा पॉलिसीबाबत आयकर विभागाने नवा नियम जारी केला आहे. हा नियम अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी आयुर्विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरली आहे. उद्दण्ड ने प्रासिकर दुसरी नियम २०२३ मध्ये बदल करून अधिसूचना जारी केली आहे. नियमानुसार, आता विमा पॉलिसीमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम करमुक्त असणार नाही. दुसरीकडे, १ एप्रिल किंवा त्यानंतर कोणी अशी पॉलिसी घेतली असेल, तर त्यालाही हा नियम लागू होणार आहे. या प्रकरणी सीबीडीटीने आणखी काय म्हटले आहे ते जाणून घेऊया

हा बदल घडला

आयकराने केलेल्या बदलांनुसार, १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या पॉलिसीवर कलम १०(१०ऊ) अंतर्गत मॅच्युरिटी बॅनिफिटवर कर सवलत फक्त जर एखाद्या व्यक्तीने भरलेला एकूण प्रीमियम वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच दिली जाईल. जर ते ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर कर आकारला जाईल.

उत्पन्नावर कर आकारला जाईल

याशिवाय पाच लाखांहून अधिक रकमेचा विमा हप्त्या उत्पन्नातून मोजला जाईल आणि नियमानुसार कर आकारला जाईल. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात णखडखड वगळता जीवन विमा पॉलिसीच्या संबंधात कर तरतुदीतील बदल जाहीर करण्यात आले.

मृत्यूनंतर मुदतपूर्तीच्या रकमेवर कर नाही

तज्ञांच्या मते, पाच लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियमवर भरलेल्या रकमेतून मिळालेल्या उत्पन्नाची गणना केल्यानंतर कर आकारला जाईल. हा कर परिपक्वतेवर मोजला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण रक्कम दिली जाईल. त्याचवेळी, आयकर विभागाने म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या प्रीमियमच्या रकमेवर कर लावला जाणार नाही.

हे पत्र, मुद्रक निखील जयप्रकाश माने यांनी मालक, प्रकाशक, संपादक अशोक व्यंकटराव चिंचोले यांचे करिता चेतन ऑफसेट प्रिंटर्स, १७ शिवाजी हौसिंग सोसायटी, पद्मनागर बाशी रोड, लातूर येथे मुद्रित केले. हे पत्रक प्रकाशक अशोक व्यंकटराव चिंचोले यांनी हे. भूकंप कार्यालय, मनपा शांणीकॉम्प्लेक्स गांधी चौक, लातूर, ता.जि. लातूर ४१३५१२(महा.) येथे प्रकाशित केले. संपादक- अशोक व्यंकटराव चिंचोले ((:२५१८२२) RNI NO. MAHMAR/2012/42770

कुठल्याही मोठ्या आजाराचे निदान करायचे असल्यास पॅथॉलॉजी लॅबमधून विविध चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जातो. आपणही डोळे बंद करून संबंधित लॅबकडे जाऊन चाचण्या करून घेतो; परंतु ही पॅथॉलॉजी लॅब पात्रताधारक तंत्रज्ञांकडून चालवली जाते की नाही, याचा विचार कोणी करत नाही. मात्र, आता हा विचार कण्याची आता वेळ आली आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा नुकताच पर्दाफाश पॅरामेडिकल कॉन्सिल आणि मुक्त विद्यापीठाने केला आहे.

सन २०२०-२१ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत यवतमाळ, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणांच्या २० विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापीठाच्या नावाचे बनावट मार्क शीट, सर्टिफिकेट तयार केले. लॅब सुरु करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल कॉन्सिलकडे अर्ज केला होता. संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी

काऊन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केली, त्यावेळी असे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणी नसल्याचे विद्यापीठाने ई-मेलद्वारे स्पष्ट केले. पॅरामेडिकल कॉन्सिलने ९ मे २०२२ रोजी विद्यापीठाला तक्रार दाखल करण्यास सांगितले. तत्कालीन कुलगुरू प्रशांत पाटील यांनी चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने ३० डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या अहवालानुसार हे विद्यार्थी विद्यापीठात नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले. तसेच कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, लेटरहेडही बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या कागदपत्रांवर तत्कालीन उपप्राचार्य जयवंत खडतळे यांच्या सहा आहेत; परंतु ते २९ जानेवारी २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच चौकशी समितीने दिलेल्या निवेदानानुसार त्या स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत, ही बाब पुढे आली. बोगस पदव्या मिळालेल्या २० विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाचे

लाईट मीटरला चुंबक लावल्याने कमी होते का वीज बिल? या दाव्यात किती आहे तथ्य



ज्याप्रमाणे जीवनासाठी श्र्वास आवश्यक आहे, त्याचप्रमाणे या जगात जगण्यासाठी वीज आवश्यक झाली आहे. सध्या आपले जीवन विजेवर अवलंबून आहे. दर महिन्याला येणारे वीज बिल कपाळावर रेष ओढते ही वेगळी बाब. वीजबिलाची चिंता सर्वांना लागली आहे. हे टाळण्यासाठी लोक भीतीपोटी विजेवर चालणाऱ्या वस्तू चालवतात. वीज बिल कमी करण्यासाठी लोक काहीतरी युक्ती शोधण्याचा प्रयत्न करतात.

वीजबिल कमी करण्यासाठी लोहचुंबकाची बरीच चर्चा होत आहे. वीज कमी करण्यासाठी चुंबकाचा वापर केला जाऊ शकतो, असे अनेक दावे इंटरनेटवर केले जात आहेत. हा जुगाड आपले काम करू शकेल का, अशी भीतीही लोकांना वाटत आहे. आता दावे केले जात आहेत, पण सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याआधी या दाव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी शा. लोहचुंबकामुळे कमी होते का वीज बिल ? वीज मीटरवर लोहचुंबक

विद्युत चुंबकीय क्षेत्र स्थायी चुंबकीय क्षेत्रांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे हे स्पष्ट होते. म्हणूनच मीटरवर चुंबकाचा कोणताही परिणाम होत नाही.

गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत असतात, कधी ओटीपीच्या नावाने तर कधी आधार कार्डच्या नावाने घोटाळ्याचे प्रकार समोर येत असतात. यूपीच्या गाझियाबाद भागात नुकतीच एका महिलेसोबत फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली होती, महिलेकडून पैसे मिळवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी कुरिअरमध्ये अवैध सामानाचा मार्ग निवडला, पण अखेर पैसे कसे उडून गेले? एका कॉलने महिलेच्या खात्यातून आणि या प्रकरणात आधार कनेक्शन काय आहे ? पहिला कॉल आल्यानंतर कुरिअरमध्ये अवैध माल असल्याचे सांगितल्यावर महिलेला समजले की, फसवणूक करणारे फोन करत आहेत, त्यामुळे महिलेने तात्काळ फोन कट केला, मात्र पुन्हा एकदा महिलेला त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला. कॉल उचलताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली, भामटा म्हणाला, हा तुझा आधार कार्ड नंबर आहे का? आधार कार्ड क्रमांक ऐकून

महिलेला धक्का बसला आणि त्यानंतर हा नंबर बरोबर असल्याने हा कॉल फसवणुकीचा नव्हता असे महिलेला वाटले. अमर उजालाच्या वृत्तातून या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कंपन्यांमधून डेटा लीक करून विकला जात आहे, त्यामुळेच वेगवेगळ्या कंपन्यांना सतर्क राहण्यास सांगितले जात आहे. केवळ डेटा लीकमुळेच आधार क्रमांक फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर लोक चुकून किंवा नकळतपणे आधार क्रमांक चुकीच्या ठिकाणी शेअर करतात, त्यामुळे आधार क्रमांक फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो, अशा परिस्थितीत आधार क्रमांक शेअर करण्याआधी १० वेळा विचार करा. अहवालात असेही नमूद

वकील अॅड. लाड यांनी मे आणि जून २०२३ मध्ये कायदेशीर नोटीस बजावली, तेव्हा त्यापैकी १३ जणांनी ही कागदपत्रे तयार करणाऱ्यांची नावे उघड केली. एकाने दिलेल्या उत्तरात संशयिताचे नाव नाही. उर्वरित सहा जणांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही, असे

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब

विद्यापीठाकडून कळविण्यात आले. विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या चौकशीत विद्यापीठचे बनावट सही, शिक्रे याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्रक तयार केल्याची बाबही उघडकीस आली. ही बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबतीत चौकशी सुरु केली असता साधारण १४ जणांची नावे चौकशीत समोर आली आहेत. त्यापैकी नागपूरचा गौरव शिरसकर, साताराचा रमेश हेनामारे, अहमदनगरचा अशोक सोनवणे आणि नांदगावचा संजय नायर यांचा समावेश असून या चौघांविरुधात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात

आले आहे. विशेष म्हणजे ज्या २० विद्यार्थ्यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले आणि ज्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा आणि विद्यापीठाचा आजवर कधीच संबंध आला नसल्याचा

मीटरमध्ये छेडछाड करणे कितपत योग्य आहे ?

वीजचोरी ही भारतातील मोठी समस्या आहे. अशा कृत्यांमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वीज मीटरमध्ये छेडछाड करणे हाही गुन्हा आहे. वीज कायदा २००३ अन्वये वीज चोरी आणि मीटरमध्ये छेडछाड केल्यास शिक्षेची तरतूद आहे. कलम १३५ अन्वये पहिल्यांदाच नियमांचे उल्लंघन केल्यास वीजचोरी किंवा नुकसानाला तिप्पट दंड आकारला जाऊ शकतो.

वीज कायदा २००३ अन्वये वीज चोरी किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्यास दंडाव्यतिरिक्त ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. याशिवाय दंड आणि तुरुंगवास या दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार! सुमारे ४०० बळी, १७०० घरे जमीनदोस्त

शिमला : हिमाचल प्रदेशात पावसाने सगळीकडे हाहाकार उडाला आहे. मागील चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसात ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ७ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त ३२७ लोकांचा मृत्यू झाला असून १७०० पेक्षा जास्त घरे नष्ट झाली आहेत.

हिमाचल प्रदेश सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी सफरचंद उत्पादकांना एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

मुसळधार पावसामुळे सफरचंदाचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात दरवर्षी २४ ते २८ किलो वजनाच्या ३ ते ४ कोटी पेट्या सफरचंदाचे उत्पादन होते. यंदा मात्र १ ते ४ कोटी पेट्याच उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.

शेजारील ओडिशा राज्यातही पावसाचे धैमान सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला तर ७ लोक जखमी झाले आहेत. बालासोरमध्ये ३ आणि भद्रक जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला. तसेच मझूम जिल्ह्यातही एका जणाचा मृत्यू झाला.

देशात अन्य राज्यात मात्र पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे या राज्यातील पिकेसंक्रांत सापडली आहेत. तज्ञांच्या मते, जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने सर्वाधिक पावसाचे आहेत. या महिन्यात जर पावसाला ब्रेक लागला तर पहाडी भागात ढग गोळा होताना आणि येथेच जोरदार पाऊस पडतो. यामुळेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आणखी ५ ते ७ दिवस मान्सून ब्रेक असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नावाचे सही, शिक्रे संशयित एजंटपर्यंत कसे पोहोचले, हासुद्धा निर्माण झाला आहे. पॅरामेडिकल आणि मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा उघडकीस आला आहे. विद्यापीठातील कोणी या कारस्थानात गुंतले आहे का?, असा संशयही व्यक्त केला जात

असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. आता प्रमाणपत्र तयार



निष्पन्न होते, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. -महेश पांचाळ

बँकेत न जाता घरबसल्या करता येईल केवायसी अपडेट, या सोप्या पद्धती येतील कामी



केले जाईल. याचा अर्थ असा की तुम्हाला कागदपत्रांसह बँकेत फेऱ्या मारण्याची गरज नाही, तसेच तुम्हाला लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही घरबसल्या सहज घघड अपडेट करू शकाल.

कसे अपडेट करावे केवायसी ? सर्व प्रथम बँकेच्या

तपशील भरल्यानंतर, पुढील चरणात तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. अपलोड करण्यापूर्वी, तुम्ही या सरकारी ओळखपत्रांचे फोटो दोन्ही बाजूंनी क्लिक करून अपलोड केल्याची खात्री करा.

तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला फक्त सबमिट बटणावर टॅप करायचे आहे. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला विनंती क्रमांक मिळेल आणि बँक तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे तुमच्या विनंतीच्या स्थितीबद्दल अपडेट ठेवेल.

होते आणि बँकेतून कोणताही संदेश आला नाही, एके दिवशी पासबुक भरल्यानंतर त्याला याची माहिती मिळाली. बँक मॅनेजरशी बोलल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी चोरीचे आधार बायोमेट्रिक्स वापरून खाते रिकामे केल्याचे उघड झाले.

असे व्हा सुरक्षित

चुकूनही माहिती नसलेल्या साइटवर वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

तुमची कागदपत्रे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका, तुम्ही कागदपत्राची छायाप्रत काढण्यासाठी गेला असाल, तर त्याची प्रत तुमच्या समोर आणा.

जर तुम्हाला कधी फोन आला आणि काही अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे पैशाची मागणी करत असतील, तर पैसे ट्रान्सफर करू नका आणि लगेच पोलिसात तक्रार करा.

णखडखड च्या अधिकृत साइटला भेट देऊन आधार बायोमेट्रिक लॉक केले जाऊ शकते, जेणेकरून कोणीही तुमच्या बायोमेट्रिक्समध्ये प्रवेश करू शकणार नाही.

सांगतो की काही काळापूर्वी असे अनेक अहवाल समोर आले होते, ज्यात असे नमूद करण्यात आले होते की फसवणूक करणारे खाते साफ करण्यासाठी आधार बायोमेट्रिक्सचा वापर करत आहेत. काही महिन्यांपूर्वी, फसवणूक करणाऱ्यांनी एका व्यक्तीच्या आईच्या खात्यातून पैसे काढले

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मनी लॉडिंग प्रकरणात उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या अटकपूर्व जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जामिनाला विरुद्ध करताना ईडीने दावा केला की, त्यांनी अटीचे पालन केले नाही. ईडीच्या वकिलांनी सांगितले की, वाड्रा यांनी जामीन अटीचे उल्लंघन केल्याचे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र न्यायालयालात दाखल केले जाईल. त्यांनी यासाठी न्यायालयासमोर काही वेळ मागितला आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ईडीला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

देशात समता आणि बंधुता कायम राहणे गरजेचे - दिलीपराव देशमुख

विलासनगर : मोठ्या कष्टातून भारत देशास स्वातंत्र्य मिळाले असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून वेळप्रसंगी प्राणाची आहोती देत अनेकांनी भारत देश घडवला आहे. त्यांचा त्याग व बलिदान डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशात समता व बंधुता कायम राहिली पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी लातूर ग्रामीणचे आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी शुभेच्छापर मनोगतात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी वरील प्रतिपादन केले. आपल्या मनोगतात लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा देवून सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थिती वर

भाष्य करत विचार मांडले. यावेळी राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मांजराचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, रेणाचे चेअरमन सर्वेराव मोरे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, २१ शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे, रेणाचे व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संभाजी रेड्डी, चांदपाशा इनामदार, संभाजी सुळ, सचिन दाताळ, बालप्रसाद विदादा, अनुप शेळके, गोविंद बोराडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांची उपस्थिती होती.



कर्करोगासंबंधी बप्पा गणेशचे 'सतर्क लातूरकर' अभियान

लातूर : शहरात वाढत्या कर्करोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बप्पा गणेश मंडळ व लातूर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कर्करोगावरील सतर्क लातूरकर अभियानाचा आज शुभारंभ झाला. शहरातील क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये तोंडाच्या कर्करोगावर जनजागरण करण्यात आले.

गणेशोत्सव २०२३ अंतर्गत बप्पा गणेश मंडळाच्या वतीने पुढील ४० दिवस हे जनजागरण शहरभरात राबविले जाणार आहे, त्यात तोंडाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भशय्याचा कर्करोग या विषयावर लातूर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. अजय पूणपाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या कर्करोगाविषयी शाळा, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठेत पथनाट्यातून, चित्रफितींच्या सहाय्याने जनजागृती करण्यात येणार आहे.

बप्पा गणेश मंडळाचे जनजागरण प्रमुख श्री. आशिष महिंद्रकर सोबत मंडळाचे सभासद श्री रमाकांत झंवर, श्री. अमृत



डगे, श्री. श्रीनाथ चिद्रेवार, श्री. आणि इ. सभासद याची माहिती प्रसिद्धी प्रमुख श्री. गणेश गवळी, श्री. विनायक बिडवे जनजागरणासाठी उपस्थित होते, सुरज नवले यांनी दिली.

'स्वतः चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम' - सुप्रिया सुळे

मुंबई : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून स्वतः ला प्रमोट करण्याचं काम सुरू आहे. व्यासपीठावरील नेत्यांचा प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. सर्वसामान्य जनतेच्या पैशावर हा कार्यक्रम सुरू करण्याचा नवीन जुमला या सरकारने सुरू केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ग्रामपंचायतीला वायफाय देऊन त्यांच्या दारापर्यंत पोहचण्याचं काम केलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर न करून स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी हा कार्यक्रम घेत केविलवाणा प्रयोग केला जात आहे. त्याचसोबत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम स्वतःचा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवला जात असल्याची टीका करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

बसवे श्रवचा संघ अविभागीय क्राँस कंट्री क्रीडा स्पर्धेत सर्वद्वितीय

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मठावाडा विद्यापीठ, नांदेड व शिवजागृती महाविद्यालय, नळेगाव जी. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय अविभागीय क्राँस कंट्री क्रीडा स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा संघ द्वितीय आला आहे. या संघामध्ये आकाश गड्डे बी. ए. (प्रथम वर्ष), पुंड्राड संगमेश्र्वर बी. ए. (तृतीय वर्ष), राजू कसबे बी. ए. (तृतीय वर्ष), सुमित रूपदे बी. कॉम. (द्वितीय वर्ष), आदर्श इंगळे

बी. कॉम. (द्वितीय वर्ष), कृष्णा माने बी. ए. (तृतीय वर्ष) आदि सर्व खेळाडूंचा सहभाग होता. विजेत्या स्पर्धकांचा महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अॅड. श्रीकांतप्पा उटगे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भास्कर रेड्डी, भूगोल विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.

बाळासाहेब गोडबोले, क्रीडा समिती सदस्य डॉ. गुणवंत बिरादार, डॉ. जितेंद्र देशमुख, प्रा. आशिष क्षिरसागर आणि विष्णू तातपुरे आदींची उपस्थिती होती. या विजेत्या खेळाडूंना न. ल. भास्कर रेड्डी, डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. आशिष क्षिरसागर व विष्णू तातपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे संचालक अॅड. श्रीकांतप्पा उटगे आणि प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून विजेत्या स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भास्कर रेड्डी यांनी केले तर आभार प्रा. आशिष क्षिरसागर यांनी मानले. तसेच श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य, उपप्राचार्य, समन्वयक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

विज्ञाननिष्ठ विद्यार्थींचे नवा भारत घडवतील

लातूर : विद्यार्थी विज्ञाननिष्ठ झाला तर तो ग्रहशांती करणे नाकारून पर्यावरण जाण्याची पराकाष्ठा करेल. त्यामुळे विज्ञाननिष्ठ विद्यार्थींचे भारत देशाचा उज्वल भविष्यकाळ बनून नवा वैभवशाली भारत घडवेल, असा ठाम आशावाद मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. ते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय आणि राजर्षी शाहूजी महाराज विद्यालय लातूर येथील स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विचारपीठावर संस्थाध्यक्ष उद्धवराव जाधव, ह भ प.वैजनाथ सुरवेसे महाराज, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक



उद्याचा वैज्ञानिक, यान चालक किंवा या राज्याचा मुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचा प्रधानमंत्रीही होऊ शकतो, इतकी खर बुद्धिमता आणि कौशल्य लातूरच्या विद्यार्थ्यांत मला दिसून येत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CHANGE OF NAME
I have change my name from **DESHMUKH AZIJMIYA SALIMMIYA TO DESHMUKH AZIJMIYA SALIM** Hence for this declaration in future i will be use this name **DESHMUKH AZIJMIYA SALIM** in future the same name will be used by my all family.
Old Name :- DESHMUKHAZIJMIYASALIMMIYA
New Name :- DESHMUKHAZIJMIYASALIM
Address :- Balaji Nager, Latur.

नावात बदल जाहीर प्रगटन
या प्रगटनाद्वारे जाहीर करण्यात येते की, मी माझे नाव **DESHMUKH AZIJMIYASALIMMIYA** हे बदलून नवीन नाव **DESHMUKH AZIJMIYASALIM** असे ठेवले आहे व यापुढे मी **DESHMUKH AZIJMIYASALIM** या नावाने ओळखले जाणार असून यापुढील सर्व व्यवहारात मी माझे हेच नवीन नाव वापरात घेणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सबब हे जाहीर प्रगटन.
Old Name :- DESHMUKH AZIJMIYASALIMMIYA
New Name :- DESHMUKH AZIJMIYASALIM
Address :- Balaji Nager, Latur.

CHANGE OF NAME
I have change my name from **SHAIKH FAIZA FATEMA IMRAN TO SHAIKH FAIZA IMRAN** Hence for this declaration in future i will be use this name **SHAIKH FAIZA IMRAN** in future the same name will be used by my all family.
Old Name :- SHAIKH FAIZA FATEMA IMRAN
New Name :- SHAIKH FAIZA IMRAN
Address :- Chand Nagar, Ambajogai Road, Near Water Pump, Latur. 413512

टी. सी., मार्कमेमो व सनद हरवली आहे
शेख सिमरन अन्वर या नावाची शारदा ज्युनिअर कॉलेज, लातूर येथून जनरल सायन्स या शाखेतून १२ वी पास झाल्याची टी. सी., मार्कमेमो व सनद तसेच बसवणअप्पा वाले इंग्लिश स्कुल, लातूर येथून १० वी पास झाल्याचा मार्कमेमो व सनद असलेली बॅग शिवाजी चौक ते रेणापूर नाका प्रवासदारम्यान हरवली आहे. तरी कोणास मिळून आल्यास त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा.
संपर्क : मो. क्र. ९९७००३३३२४

उत्कृष्ट प्राध्यापक, उत्कृष्ट कार्यालयीन कर्मचारी व उत्कृष्ट सेवक पुरस्कार प्रदान



लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षापासून दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या अंतर्गत विविध महाविद्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राध्यापक, उत्कृष्ट कार्यालयीन कर्मचारी, सेवक अशा कर्मचाऱ्यांना शिल्ड व सन्मानपत्र संस्थेचे अध्यक्ष . लक्ष्मीराम लोहाटी यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सचिव रमेश बियाणी, नियामक मंडळ सदस्य हरिकिशन मालू, सिद्धेश्र्वर कोरे, विशाल लोहाटी, विशाल अग्रवाल यावेळी प्राचार्य डॉ. जयप्रकाश

दरगड, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. राजाराम पवार, प्रा. प्राचार्य डॉ. पूनम प्रताप नाथानी, प्राचार्य डॉ. वाहेद चाऊस, प्राचार्य डॉ. प्रीती पटवारी, प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यक्ती हा समजशील प्राणी आहे आणि शाळा व कॉलेज हे समाजाचे छोटे प्रतिकृती रूप आहे. त्या समाजाला आकार देण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देत असतो . त्यामध्ये अध्यापन हे क्षेत्र उच्च शिखरावर आहे . विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान कसे झेलावे . व पुढील समाजातील डॉक्टर , इंजिनियर ,

श्री.तिरुपती
ट्रेडिंग कंपनी
शिवाजी चौक,
निलंगा, जि. लातूर
जैन ठिबळ सिंचन
जैन सिंचकलर
जैन पी.व्ही.सी.पाईपवे
-: अधिकृत विक्रेते:-
प्रो. गुणवंत गायकवाड हरारकर
फोन:-डु. २४२४६३,
मो.९४०४६८२९९९

बोरा झेरॉक्स
कलर प्रिंट/झेरॉक्स
B/W प्रिंट/झेरॉक्स
जम्बो झेरॉक्स/प्रिंट
डिझाईनिंग/पासपोर्ट फोटो
रिफ्लेक्टिंग/टोनर/फोटो पेपर
लॅमिनेशन मशिन व मटेरिअल
बोरा झेरॉक्स
व्यापारी धर्मशाळा, महात्मा गांधी चौक, लातूर.
9673344777

माळवदकर एजन्सीज
सावेवाडी, लातूर
mo. 9422656522
सर्व प्रकारच्या फर्निचरचे उत्पादक व विक्रेते